

10th May, 2025

To, **BSE Limited**

Corporate Services Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001

BSE Scrip Code: 512455

National Stock Exchange of India Limited

Corporate Communications Department Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051

NSE Symbol: LLOYDSME

Sub: Intimation under Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – News Paper Publication of Notice of the 48th Annual General Meeting of the Company and E-Voting Information

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations, we have enclosed herewith copies of Business Standard (English Daily) and Navrashtra Times (Marathi Daily) both dated 10th May, 2025 published by the Company for Intimation of Notice and e-voting instructions for the 48th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Monday, 2nd June, 2025 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM")

The same is also available on the Company's website at www.lloyds.in.

The same may please be taken on record and suitably disseminated to all concerned.

Thanking you, Yours faithfully,

For Lloyds Metals and Energy Limited

Akshay Vora

Company Secretary

Membership No.: ACS43122

Encl.: as above.



Cholamandalam Financial Holdings Limited

CIN: L65100TN1949PLC002905

Regd. Office: 'Dare House', No.234, N.S.C. Bose Road, Chennai - 600 001

Tel: 044-42177770-5; Fax: 044-42110404; Email: investorservices@cfhl.murugappa.com; Website: www.cholafhl.com

EXTRACT OF THE DETAILED FORMAT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

						(Rs. Crores)	
		Standalone					
SI.			Quarter ended	Year ended			
No	Particulars	31.03.2025 Audited	31.12.2024 Un-audited	31.03.2024 Audited	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited	
		1	2	3	4	5	
1.	Total income from operations	51.53	2.96	51.53	86.20	86.00	
2.	Net Profit / (Loss) for the period before tax	50.03	2.29	49.16	82.57	79.01	
3.	Net Profit / (Loss) for the period after tax	37.60	1.89	36.79	64.40	61.72	
4.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	47.42 18.78	1.79 18.78	36.87 18.78	74.14 18.78	61.44 18.78	
5.	Equity Share Capital						
6.	Reserves (excluding Revaluation Reserves, securities premium account and capital redemption	1,118.68	1,071.25	1,054.87	1,118.68	1,054.87	
	reserve)	207.70	207.70	207.70	207.70	207.70	
7.	Securities premium account	6.15	6.15	6.15	6.15	6.15	
8.	Capital Redemption reserve	1,351.31	1,303.88	1,287.50	1,351.31	1,287.50	
9.	Networth	-	-	-	-	-	
10.	Outstanding Debt	Nil	Nil	Nil	Nil	Nil	
11. 12.	Outstanding Redeemable preference shares Debenture Redemption reserve	-	-	-	-	-	
13.	Debt Equity Ratio	_	-	_	_	_	
14.	Earnings per Share of ₹1/- each -						
''	not annualised for interim period (₹)						
	a) Basic	2.00	0.10	1.96	3.43	3.29	
	b) Diluted	2.00	0.10	1.96	3.43	3.29	

(Rs. Crores)

鎩

			Consolidated							
SI. No	Particulars		Quarter ended	Year ended						
		31.03.2025 Audited	31.12.2024 Un-audited	31.03.2024 Audited	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited				
		1	2	3	4	5				
1.	Total income from operations	8,913.37	8,489.09	7,065.82	33,125.33	25,803.52				
2.	Net Profit for the period before tax	1,862.37	1,471.31	1,573.92	6,405.46	5,211.91				
3.	Net Profit for the period after tax	1,362.18	1,092.90	1,143.75	4,739.88	3,850.56				
 4. 5. 	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax) Equity Share Capital	1,309.84 18.78	1,176.62 18.78	1,185.89 18.78	4,806.98 18.78	3,903.92 18.78				
6.	Reserves (excluding Revaluation Reserves, securities premium account and capital redemption reserve)	22,491.81 4,399.35	21,224.55 4,391.30	17,713.68 4,352.41	22,491.81 4,399.35	17,713.68 4,352.41				
7.	Securities premium account	39.15	39.15	39.15	39.15	39.15				
8.	Capital Redemption reserve	26,949.09	25,673.78	22,124.02	26,949.09	22,124.02				
9.	Networth	1,74,366.44	1,66,623.30	1,34,014.00	1,74,366.44	1,34,014.00				
10.	Outstanding Debt	Nil	Nil	Nil	Nil	Nil				
11. 12. 13.	Outstanding Redeemable preference shares Debenture Redemption reserve Debt Equity Ratio	20.00 6.47	20.00 6.49	20.00 6.06	20.00 6.47	20.00 6.06				
14.	Earnings per Share of ₹1/- each - not annualised for interim period (₹) a) Basic b) Diluted	32.68 32.68	25.89 25.89	27.32 27.32	115.76 115.76	94.39 94.39				

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025 is available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website www.cholafhl.com. The financial results can be accessed by scanning the QR code provided below

Place : Chennai Date : May 09, 2025



visit us at www.cholafhl.com

Director DIN:07525213

For Cholamandalam Financial Holdings Limited

LLOYDS METALS

Corp. Office: A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013, Maharashtra, India.

CIN: L40300MH1977PLC019594 Phone: +91 22 6291 8111 Website: www.llovds.in Fmail: investor@llovds.ir

NOTICE OF THE 48TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 48th Annual General Meeting ("AGM") of Lloyds Metals and Energy Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, 2nd June, 2025 at 12:00 Noon IST through Video Conferencing ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") facility, without Physical attendance of the Members, to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM of the Company n accordance with General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 03/2022, 10/2022, 09/2023 and 09/2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD. CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 SERI/HO/CED/PoD-2/P/CIR/2023/4, SERI/HO/CED-PoD-2/P/CIR/2023/167 and SERI/HO/CED/CED Sebir/MCVP/Pro/2Pro/MCV22/Pro/Sebir/ Further, in accordance with the aforesaid Circulars, the Notice convening the AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 has been electronically sent to all the Members whose email addresses were registered with the Company and/or Depository Participant(s).

nstructions for remote e-voting and e-voting during the AGM Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2014, and Regulation 44 or the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulations"), the Company is pleased to provide the facility of remote e-voting to the Members, to exercise their rights to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The facility of casting votes by the Members using an electronic voting system and for participating in the AGM through VC/OAVM facility along with e-voting during the AGM will be provided by National Securities Properties Limited ("INSIL").

Securities Depository Limited ("NSDL"). The Register of Beneficial Owners, Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, 27th May, 2025 to Monday, 2nd June, 2025 (both days inclusive for the purpose of the AGM of the Company.

The cut-off date for determining eligibility of the Members for voting through remote e-voting and voting at the AGM is Monday, 26th May, 2025. A person whose name is recorded in the Register of Members or in Register of beneficial owners maintained by Depositories as on the cut-off date i.e. Monday, 26th May, 2025 shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting

The Remote e-voting period commences on Thursday, 29th May, 2025 at 09:00 A.M. IST and will end on Sunday, 1st June, 2025 at 05:00 P.M. IST. Voting through remote e-voting will not be permitted beyond 5:00 P.M. IST on Sunday, 1st June, 2025. E-voting shall also be made available at the AGM and the Members attending the meeting who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM.

Members who have acquired shares after sending the Annual Report for the Financial Year 2024 25 through electronic means and before the cut-off date are requested to refer to the Notice of AGM

for the process of obtaining the USER ID and Password for casting the vote. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC / OAVM are also provided in the Notice of the AGM.

Members who have cast their vote through remote e-voting can participate in the AGM but shall no

be entitled to cast their vote again. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to evoting@nsdl.co.in.

he Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 along with further details ar available on the website of the Stock Exchanges, BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com and on the website of the Company at www.lloyds.in and website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Members holding shares in the physical form can get their e-mail ID registered by contacting Company's Registrar & Transfer Agent, Bigshare Services Private Limited ("RTA") on their email id investor@bigshareonline.com or by sending the duly filled in e-communication registration form available at https://www.bigshareonline.com/resources-sebi circular.aspx to our RTA on their email id nvestor@bigshareonline.com. The relevant documents pertaining to the items of business to be transacted at the AGM are available

for inspection through electronic mode, Members are requested to write to the Company at tor@lloyds.in for inspection of said documents. The Board of Directors at their Meeting held on Friday, 25th April, 2025 have considered and recommended

payment of Final Dividend of Rs. 1 (100%) per equity share of a Face Value of Rs. 1/ each for the Financia Year ended 31st March, 2025, subject to approval of Members in the ensuing AGM. The Record date fixed for determining the eligibility of Members for the payment of Final Dividend is Monday, 26th May, 2025. The Final Dividend if approved would be paid to the eligible Members on o

for receiving their dividends are detailed in the Notice of AGM. Members are requested to submit the documents in accordance with the applicable provisions of the Income Tax Act, 1961. The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided on the website of the Company at https://lloyds.in/investors/shareholders-information/. All communications/queries in this respect should be addressed to our RTA at their e-mail ID a

after Friday, 6th June, 2025. The manner in which the Members, who wish to register their bank mandate

All communications/queries in its respect strong be added as a continuous of the discount of t and declarations will not be considered by the Company. In case of any queries, Members may send an email to the Company's RTA a

investor@bigshareonline.com or visit https://www.bigshareonline.com/InvestorLogin.aspx and submit the Grievance form. Alternatively, Member may email the Company directly at investors@lloyds.in. The Members may contact the Company's Registrar & Transfer Agent, Bigshare Services Private Limited a Bigshare Services Private Limited

Office No S6-2, 6th Floor Pinnacle Business Park. Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093 Tel. Number: 022-6263 8200

Email ID: investor@bigshareonline.com

Date: 9th May, 2025

For Lloyds Metals and Energy Limited Akshay Vora Company Secretary Membership No.: ACS43122



e-Tender Notice ender No: Re T No 01/2025-26/SE/O REBUILD- PHASE-1-WSS TO NEDUVATHOOR PANCHAYAT AND KOTTARAKKARA MUNICIPALITY- Construction and commissioning of 9 m dia. intake well cum pump house, Transformer room, ramp and allied works.

EMD: Rs. 1,00,000/-

KERALA WATER AUTHORITY

Tender fee: Rs. 8.270/- + Rs. 1.489/lender lee: Rs. 6,270 + Rs. 1,469/-Last Date for submitting Frader: 16.05.2025 02:00:pm Phone: 0474 2745293 Website: **www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in**

Superintending Engineer PH Circle, Kollam KWA-JB-GL-6-63-2025-26

B. Ramaratnam



Registered Office: Plot No. 5, Inside Govind Narayan Singh Gate, Chuna Bhatti, Kolar Road, Bhopal-462016, Madhya Pradesh (CIN: L45201MP2006PLC018689)

India's Largest Road Construction Company

Statement of Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2025











EBITDA - 90,333 PAT - 31,123 Operating Revenue - 9,00,453 (Rs. in lakhs except per share data) Standalone Quarter ended/As at Year ended/As at Sr. **Particulars** 31-Mar-25 31-Dec-24 31-Mar-24 31-Mar-25 31-Mar-24 1 Total Income from Operations (net) 2.33.874.92 2.17.101.17 2.96.498.89 9.07.840.16 10.65.023.93 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional 19,413.03 56,284.82 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional 5.779.16 10.845.31 21.686.44 39.069.88 63.589.09 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional 4,730.32 8,756.59 12,370.13 42,203.10 31,123.44 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Compreher 4,159.32 7,005.43 13,504.17 30,146.67 45,169.84 sive Income (after tax)] 14,621.50 14,621.50 14,621.50 14,621.50 14,621.50 6 Paid up Equity Share Capital 5,32,712.17 5,28,552.85 5,04,027.63 5,32,712.17 5,04,027.63 Reserves (excluding Revaluation Reserve) 8 Securities Premium Account 91.429.62 91.429.62 91.429.62 91.429.62 91.429.62 9 Net worth 5.47.333.67 5.43.174.35 5.18.649.13 5.47.333.67 5.18.649.13 2,58,440.76 1,86,655.17 Paid up Debt Capital/ Outstanding Debt 1,97,006.65 1,97,006.65 1,86,655.17 11 Outstanding Redeemable Preference Shares NA NA 0.48 12 Debt Equity Ratio 0.36 0.36 0.36 0.36 Earnings Per Share of Rs.10/- each (Not Annualized for "1. Basic:" 3.24 5.99 8.46 21.29 28.86 2. Diluted: 2.91 5.39 8.22 19.16 28.04 14 Capital Redemption Reserve NA NA NA NA NA 15 Debenture Redemption Reserve NA 1.52 1.47 1.56 1.55 1.56 Debt Service Coverage Ratio (in Times) 17 Interest Service Coverage Ratio (in Times) 1.80 2.65 1.99 2.81 Note - 'NA' represents details not available for a particular period

		Consolidated							
Sr. No	Particulars -		Quarter ended/As at	Year ended/As at					
		31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24			
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited			
1	Total Income from Operations (net)	3,14,575.97	2,63,301.33	3,41,604.82	11,45,316.62	12,15,611.31			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	31,424.92	11,401.30	3,807.61	69,222.44	17,406.67			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	35,023.24	35,023.24 20,845.96		98,110.03	49,176.91			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	27,662.37	15,767.15	265.76	83,992.10	20,104.15			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	27,341.01	14,982.07	2,153.12	84,231.10	25,020.59			
6	Paid up Equity Share Capital	14,621.50	14,621.50	14,621.50	14,621.50	14,621.50			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	4,91,800.89	4,68,822.40	4,22,343.07	4,91,800.89	4,22,343.07			
8	Securities Premium Account	91,429.62	91,429.62	91,429.62	91,429.62	91,429.62			
9	Net worth	5,06,422.39	4,83,443.90	4,36,964.57	5,06,422.39	4,36,964.57			
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	9,52,539.11	9,55,904.64	7,24,035.13	9,52,539.11	7,24,035.13			
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA	NA			
12	Debt Equity Ratio	1.81	1.94	1.66	1.81	1.66			
13	Earnings Per Share of Rs.10/- each (Not Annualized for Quarter ended)								
	1. Basic:	18.92	10.78	0.18	57.44	13.75			
	2. Diluted:	17.03	9.71	0.18	51.71	12.38			
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA			
15	Debenture Redemption Reserve	3,343.70	3,417.70	74.00	3,343.70	74.00			
16	Debt Service Coverage Ratio (in Times)	1.59	1.10	1.13	1.30	0.84			
17	Interest Service Coverage Ratio (in Times)	2.30	1.62	1.51	1.83	1.17			

The above audited Standalone and Consolidated financials results were reviewed by the Audit Committee and were approved & taken on record by the Board of Directors at their respective meetings held on 8th May 2025 respectively.

The above audited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and other accounting principles generally accepted in India.

The above is an extract of the detailed format of Quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges website www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website i.e. www.dlipbuildoon.com.

Figures for the earlier periods have been regrouped/rearranged wherever necessary.





INDIA SHELTER FINANCE CORPORATION LIMITED

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

	(All amount in rupces taxtis unless outerwise states)										
		Standalone				Consolidated					
SI. No.	Particulars	Quarter ended 31 March 2025 (Audited)	Quarter ended 31 December 2024 (Unaudited)	Quarter ended 31 March 2024 (Audited)	Year ended 31 March 2025 (Audited)	Year ended 31 March 2024 (Audited)	Quarter ended 31 March 2025 (Audited)	Quarter ended 31 December 2024 (Unaudited)	Quarter ended 31 March 2024 (Audited)	Year ended 31 March 2025 (Audited)	Year ended 31 March 2024 (Audited)
1.	Total Income from Operations	32,698.59	30,396.38	23,449.43	1,16,449.92	82,861.45	32,798.97	30,424.54	23,476.12	1,16,564.21	82,962.41
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	13,931.52	12,409.22	9,941.71	48,808.64	31,821.03	13,959.97	12,436.76	9,966.57	48,918.92	31,918.27
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13,931.52	12,409.22	9,941.71	48,808.64	31,821.03	13,959.97	12,436.76	9,966.57	48,918.92	31,918.27
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10,791.68	9,593.22	7,774.60	37,704.68	24,687.31	10,813.02	9,613.91	7,792.88	37,787.34	24,759.76
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10,684.88	9,472.58	7,529.98	37,820.15	24,182.40	10,706.22	9,493.27	7,548.26	37,902.81	24,254.85
6.	Paid up Equity Share Capital	5,394.76	5,386.08	5,352.56	5,394.76	5,352.56	5,394.76	5,386.08	5,352.56	5,394.76	5,352.56
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	2,65,287.21	2,53,913.98	2,24,405.10	2,65,287.21	2,24,405.10	2,65,478.78	2,54,084.19	2,24,514.01	2,65,478.78	2,24,514.01
8.	Securities Premium Account	1,51,471.76	1,51,102.59	1,49,314.39	1,51,471.76	1,49,314.39	1,51,471.76	1,51,102.59	1,49,314.39	1,51,471.76	1,49,314.39
9.	Net worth	2,70,681.97	2,59,300.06	2,29,757.66	2,70,681.97	2,29,757.66	2,70,853.54	2,59,470.27	2,29,866.57	2,70,853.54	2,29,866.57
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	4,96,905.71	4,54,976.79	3,41,509.87	4,96,905.71	3,41,509.87	4,96,905.71	4,54,976.79	3,41,509.87	4,96,905.71	3,41,509.87
11.	Outstanding Redeemable Preference Shares		-					-	-		
12.	Debt Equity Ratio Rs.	1.84	1.75	1.49	1.84	1.49	1.83	1.75	1.49	1.83	1.49
40	Earnings Per Share (of Face Value Rs 5/- each) (for continuing and discontinued operations)* –		·								
13.	Basic:	10.01*	8.92*	7.26*	35.10	26.24	10.03*	8.94*	7.28*	35.18	26.32
	Diluted:	9.65*	8.62*	6.98*	33.86	25.10	9.67*	8.64*	7.00*	33.93	25.18

*EPS for quarter not annualised.

Date: May 09, 2025

Place: Indore

The Company is a Housing Finance Company registered with National Housing Bank ('the NHB')

The Board of Directors at their meeting held on 09 May 2025 recommended dividend of Rs. 5 per equity share at 100% of the face value of Rs. 5 for the year ended 31 March 2025, subject to shareholders approval at the ensuing Annual

The above is an extract of the detailed format of condensed consolidated financial results for the quarter and year ended as on March 31, 2025 which had been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors in their meetings held on May 09, 2025 and subjected to audit by the statutory auditors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the condensed consolidated financial results is available on the website of the Stock Exchanges, NSE (www.nseindia.com), BSE (www.bseindia.com) and the website of the company (www.indiashelter.in) and at

the registered office of the Company at India Shelter Finance Corporation Limited, 6th Floor, Plot No.15, Institutional Area, Sector 44, Gurgaon, Haryana-122002. For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s), (Bombay Stock Exchange) and can be accessed on the URL (www.indiashelter.in).

These financial results for the quarter and year ended as on March 31, 2025 have been prepared in accordance with the accounting principles generally accepted in India, including the recognition and measurement principles laid down in the Ind AS, prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.



For INDIA SHELTER FINANCE CORPORATION LIMITED **Rupinder Singh** (MD & CEO) Sd/-DIN: 09153382

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षादरम्यान

चोप्रा, रोहित, कोहलीने

दिल्ली, वृत्तसंस्था. नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतातील आघाडीच्या क्रीडा खेळाडंनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध देशाच्या लष्करी कारवाईला पाठिंबा दर्शवला आणि त्यांना 'भारताचा आत्मा' म्हटले. गुरुवारी रात्री भारताने जम्मू आणि पठाणकोटसह त्यांच्या लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न तातडीने हाणुन पाडला. रोहितने शुक्रवारी त्याच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, प्रत्येक क्षणाबरोबर, प्रत्येक निर्णयाबरोबर, मला आपल्या भारतीय सैन्याचा, भारतीय वायुसेनेचा आणि भारतीय नौदलाचा खूप अभिमान वाटतो. आपले योद्धे आपल्या देशाच्या अभिमानाचे रक्षण करतात.







वृत्तसंस्था. रोहित

निवृत्तीनंतर टीम

कसोटी नेतृत्वाची

जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे

सोपवावी, असा सल्ला माजी

कसोटीपट्ट मदनलाल यांनी

बीसीसीआयला दिला आहे. येत्या

जुन महिन्यात जागतिक कसोटी

अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीनंतर

कर्णधारपदाच्या

ਚਰੇੰਨਾ

उधाण

यष्ट्रिरक्षक

साऱ्यांनाच

लागली

४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि दूरस्थ ई-मतदान माहिती

यादारे सचित करण्यात येते की लॉइड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड (''<mark>कंपनी'')</mark> यांची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''**एजीएम** याद्वारे सुचित करण्यात येते की लोइड्स मेटल अंड एनजी लिमिटेड ("कंपसी") याची ४८ ची वार्षिक सर्वसाधारण समा ("प्रवीष्ण") सोमवार, दिशांक २ जून २०२५ रोजी मारतीय प्रमाण बेकनेसार दुषारी २२ वाजता इतेन्द्रीतिक माण्यमातृत् विहिडओ कॉन्मदर्सीस्य ("कंहिसी") किंवा अन्य मान्यता प्राप्त इक्शाव्य माण्यमे ("ओएव्हीएम") वांच्या माण्यमातृत सामायिक ठिकाणी समासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती गिवाय कंपनीच्या एजीएम सुचनेत नमूद करण्यात आलंत्या विषयांच्या अनुरूष घेण्यात येणारा आहे. सामान्य परिएकक इम्बांक १४/२०२०, १५/२०२२, ०९/२०१०, ०९/२०१०, व्ही०२०२५, ०९/२०२२, ०९/२०१२ व्हाणी १०१२०२ जॉक्मींटिए व्यवहार पंत्रालय ("एमस्सीए") यांनी जाहीर केली आहेत आणि परिएकक क्रमांक सेथी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/

पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सी एम डी२/सीआयआर/पी/२०२१/११, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर ११, १८२८/२५, स्था/एवडो) सीएफडी पीओडी-२(पीसीआयडार २०२३/४, सेथी,एवडो/सीएफडी पीओडी२(पीसीआयडार ११/२०२२/६२, सेबी/एवडो) सीएफडी पीओडी-२(पीसीआयडार २०२३/४, सेथी,एवडो/सीएफडी पीओडी२(पीसीआयडार २०२३/१९७ आणि सेथी/एवडो/सीएफडी/सीएफडीपीओडी २(सीआयडार/पी?०२४/१३३ जी सिस्पृटिश औड एससर्चेंच बोर्ड ऑफ इंडिया ("सीपी") यांनी जारी लेली आरेल (याड्यू वाचांच फलित उक्कुंड "प्**पिएकडी**" असा केला जाणार आहे) यांच्यानुसार कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएखीएम यांच्या माध्यमातृत घेण्यात वेणार आहे.

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रति आणि वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षीक अहत्ववाल अशा सर्व समासदांना पाठविण्यात आला आहे ज्या समासदांचे ईं-मेल तपशील कंपनी आणि/ किंवा डिपॉडिसटी पार्टीसिफ्ट्स (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत.

कंपनी कावार २०१३ ("कायदा") चे कतम १०८ च्या तातुर्दीच्या अनुसार तसेच लागू असलेल्या अन्य तातुर्दीच्या अनुसार आणि त्यासह बाचा कंपनीज (मंनेजमेंट अँड ऍडीमिनस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगोशन्स अँड डिस्लोजार फिलप्समेंट) अधिनियम २०१५ चा नियम ४४ ("लिस्टिंग रेष्युल्टेशन्स") यांच्यानुसार कंपनीच्या चार्षिक सर्वसाधारण समेन मंत्रुसीसाटी ठेक्यात येणाऱ्या प्रस्तावायर समासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. समासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीन मतदानाचिया उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण समेला बहीसी/ओएबरीएम यांच्या माध्यमातृन उपस्थित राहण्याची सुविधा उपलब्ध करून

लाभार्थी मालकांची नोंदवहीं, सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका मंगळवार, दिनांक २७ मे २०२५ ते सोमवा दिनांक ०२ जून २०२५ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बंद राहतील.

दूस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी समासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणून सोमवार, दितांक २६ मे २०२५ ही तारीख निर्धारित करण्यात आली आहे. ज्या सभासदांची नाचे डिप्पोझिटरीज यांनी तथार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या

यादीत कट ऑफ तारीख म्हणजे सोमवार. दिनांक २६ मे २०२५ रोजी नोंदणीकत असतील अशा व्यक्तीच दरस्थ ई–मतदान सुविध

दरस्थ ई-मतदान कालावधीला मंगळवार, दिनांक २९ मे २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळानुसार सकाळी ९ वाजता प्रारंभ करण्या

ने पात्र असून ही प्रक्रिका विवार, दिनांक ०१ जून २०२५ रोजी भारतीय प्रमाण बेळे नुसार संघ्याकाळी ५ बाजता संपृष्टाव येणार आहे. रिवार, दिनांक ०१ जून २०२५ रोजी भारतीय प्रमाण बेळेनुसार संघ्याकाळी ५ बाजता संपृष्टात येणार सत्तरान करणास अनुसार्ती दिली जाणा नाही. वे साभाद बार्लिक सर्ववाधाया समेरा उपस्थित असतिल आणि ज्योंनी दुस्थ ई-मतदान पद्धतीन मतदानाचा हक्क बजावलेला नाही अशा सभासदांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी ई-मतदान सुविधा

एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि कट ऑफ तारखेचा पूर्वी ज्या समासदांनी कंपनीचे सममाग घेतले आहे त्यांना आवाहन करण्यात वेते की त्यांनी मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेची सूचना पाहाबी.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत तसेच ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशिलाची गोंदणी केलेली नाही अशा सभासदांसाठी दूपस्य ई-मतदान पदतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान काण्यासाठीच्या प्रक्रिचेचा नायमील वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणाऱ्या सुचनेत विस्ताराने देण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएस यांच्या माध्यमातून उपस्थित

ज्या सभासदांनी दुरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेल

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणतेही प्रश्न किंवा शंका असतील तर सभासदांनी www.evoting

वार्षिक सर्वताधारण सभेषी सूचना तसेच वितीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल तसेच अन्य तपशील स्टॉक एक्सपेंज सकेत स्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड ("बीएसई") वांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि नैजनल स्टॉक एक्सपेंज ऑफ इंदिया लिमिटेड ("प्नाएसई") <u>www.nseindia.com</u> येथे आणि कंपनी संकेतस्थळ <u>www.lloyds.in</u> आणि एनएसडीएल वांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdi.com</u> येथे उपलब्ध करून ट्रेण्यात आले आहेत

ज्या मभामटांकडे कंपनीचे समभाग पत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपले ई-मेल तपशील नोंटणीकत केलेले नाही त्या सभाग

न्या तमावाद्यक करनाव समाग्रे अर्था स्वरूपता आहत आण ज्याना आगत इन्सत तमाता नादाणुक करतेत् नाहा त्या समावदा-आबाइन करण्यात वेत्रे की त्यांनी आगले ई-मेल तमात्रीत कमोची उंकिस्ट आणि ट्राक्कर एक दिष्ण शेआ सर्विक्षस प्रावस्ट तिमिट्ट ("अमटीर") बांच्याकडे investor@bigshareonline.com या ई-मेल तमित्रालांब ई-कम्युनिकेशन नॉर्टणी फॉर्म जो https : www.bigshareonline.com/resources-sebiscircular.aspx येथे उपलब्ध आहे तो आमच्या आरटीए यांच्याकडे त्यां ई-मेल तमग्रील investor@bigshareonline.com येथे सादर कमावा.

वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी येणाऱ्या प्रस्तावांच्या संदर्भातील प्रपत्रे पाहणीसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमात्न उपलब्ध करून टेण् येत आहेत आणि समासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदरील प्रपत्रांसाठी कंपनीशी त्यांचा ईमेल तपशील investor lloyds.in येथे संपर्क साधावा.

अंतिम लाभांश प्राप्त करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी अंतिम तारीख सोमवार, दिनांक २६ मे २०२५ निर्धारि

आतम लाभारा प्रोम करण्यासाठा समासदाचा पात्रता ।त्यारात करण्यासाठा आतम ताराख सामवार, ।दानक रद्द म २०२५ तथारत करण्यात आती आहे. वियोध सर्वेसाधारण समेर मान्यता मिकाल्यास औतम लाभांश पात्र समासदांना शुक्रवार, दिनांक ०६ जून २०२५ होजी अदा करण्यात येणार आहे. लाभांश प्राप्त करण्यासाठी आपले बँक खाते तपशील सादर करण्याची इच्छा असलेले सभासद य प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेत पाह् शकतात.

सभासदांना आवाहन कपण्यात येते की त्यांनी प्राप्तिकर कायदा १९६१ च्या अनुसार आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करावीत. सविस् कर दर तपशील, लागू असलेला कर दर प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांचा तपशील कंपनीचे संकेतस्थळ <u>https://lloyds</u> i<u>n/investors/shareholders-information</u> येथे रेण्यात आला आहे.

ग संदर्भात सर्व माहिती आणि चौकशी तसेच शंकांचे निरसन करण्यासाठी आमचे आरटीए यांच्याशी त्यांचा ई-मेल तपशील tds।

था सदानात सब माहिता आण चाकता तसच वकाच ानस्त करण्याता आमच आरटाए वाण्याता त्याचा इन्मल तपराताल <u>(ISSU)</u> (<u>Jugshareonline.com</u> येथे संपर्क साधावा. सोमवार, दिनांक २६ मे २०२५ रोजी संघ्याकाळी ५.०० वाजेयर्यंत प्राप्त झालेत्या क निर्धारण/वजावट विषयक शंकांचा विचार लाभांश निर्धारणासाठी करण्यात येईल. अपूर्ण आणि स्वाक्षरी न केलेल्या अर्जाचा तसेच स्वीकृतीपत्राचा कंपनीकडून विचार करण्यात येणार नाही.

लॉइडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड यांच्या करित

कोणत्याही स्वरूपाच्या शंका असत्यास सभासद इ मेलच्या माध्यमातून कंपनीच्या आरटीए यांच्याशी <u>investor@bigshare</u> <u>com</u> येथे संपर्क साधू शकतात किंवा <u>https://www.bigshareonline.com/investorLogin.aspx</u> येथे संपर्क साधू सभासद कंपनीशी थेट <u>investors@lloyds.in</u> येथे संपर्क साधू शकतात.

सभासद कंपनी रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स बिग शेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी खालील पत्यावर संपर्क साधू शकतात.

nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात सभासदा करिता उपलब्ध असलेले फ्रिकेन्टली आस्क केश्चन किंवा ई मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घ्यावा किंवा ०२२–४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७००० येथे संपर्क साधावा किंवा

तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पदतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.

उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या माध्यमातून सभासद मतदानाचा हक्क बजावू शकतील.

राहण्याच्या प्रक्रियेच्या तपशील देखील वार्षिक सर्व साधारण सभेच्या सचनेत देण्यात आला आहे.

उपस्थित राह शकतात मात्र त्यांना पन्हा मतदान करता येणार नाही.

evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी.

देण्याची सेवा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.

दुरस्थ ई-मतदान आणि एजीएमच्या दरम्यान होणारी ई-मतदान प्रक्रिया यांच्या संदर्भातील सूचना

भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध पाच

कसोटी सामन्यांची मालिका

खेळणार आहे. रोहितच्या

निवृत्तीनंतर या मालिकेसाठी

आल्यामळे संघाचा

नवा नेता सलामीवीर

असेल की गोलंदाज

शर्माच्या

इंडियाच्या

निवडीच्या

अक्षरशः

याबाबत

उत्सुकता

SINDOGR

आपल्या सशस्त्र दलांसोबत उभे रहा

 प्रत्येक भारतीयाने जबाबदार राहणे आणि कोणत्याही खोट्या बातम्या पसरवणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे टाळणे महत्वाचे आहे. सर्वांनी सुरक्षित रहा. ऑपरेशन सिंदूर, जय हिंद. कोंहलीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर लिहिले की, आम्ही आमच्या सशस्त्र दलांसोबत एकजुटीने उभे आहोत आणि या कठीण काळात आमच्या देशाचे रक्षण केल्याबद्दल त्यांना सलाम करतो.

 आमच्या महान राष्ट्रासाठी आमच्या वीरांच्या अटळ शौर्याबद्दल आणि त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या बलिदानाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. देशासाठी दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या आपल्या शर भारतीय सशस्त्र दलांचा आम्हाला अभिमान आहे, असे दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्या चोप्रा यांनी दिवटरवर पोस्ट केले.

 या काळात सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आपण आपले कर्तव्य बजावूया आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूया. दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सिंधूने भारतीय सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांना पोस्ट केले की - तुमचे धैर्य, शिस्त आणि त्याग हे आपल्या राष्ट्राचा आत्मा आहे.

आठवण येते निस्वार्थ सेवेची



पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना सुरक्षेच्या कारणास्तव मध्यावरच थांबवावा लागला. त्यानंतर भारतीय किकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले. माजी सलामीवीर वीरेंद्रने सध्याच्या परिस्थितीसाठी पाकला जबाबदार धरले आहे.

सूर्यकुमारने मानले आभार वेगवान गोलंदाज जसप्रीत बमराह आणि टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही सुरक्षा दलांचे आभार मानले. बुमराहने लिहिले की, मी आपल्या सशस्त्र दलांच्या धाडस आणि शौर्याबद्दल आभारी आहे. आम्ही त्यांना सलाम करतो आणि आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते जे काही करतात त्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमीच आभारी राहू.

द.आफ्रिकेची श्रीलंकेवर मात

'पीएसएल'साठी यूएईचा नकार

पाकिस्तानला चपराक

वृत्तसंस्था. पाकिस्तानला ₹दुबई, घेणं अवघड जातंय...भारतीय सैन्याचा पलटवार पाहन आधीच पाकिस्तानी सरकारमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात या युद्धामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. अशात पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही धक्का बसला आहे. भारत-पाकिस्तान युद्धामुळे पीसीबीने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)चे उर्वरित सामने संयुक्त



अरब अमिराती येथे खेळवणार असल्याची योजना आखली होती. मात्र, दोन देशांमधील तणाव पाहता अमिराती क्रिकेट बोर्डाने पीएसएल आयोजनाची विनंती

फेटाळल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. अद्याप ईसीबीकडन याबाबत अधिकत घोषणा झालेली नाही. पाकिस्तानकडून झालेल्या डोन हल्ल्याला भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले आणि भारतानेही हवाई मारा केला. त्यापैकी एका हल्ल्यात इस्लामाबाद येथील स्टेडियमचे नुकसान झाले आणि सुरुवातीला सर्व सामने कराचीत खेळवण्याचा निर्णय पीसीबीने घेतला होता. पण, तणाव वाढत असल्याचे दिसताच पीसीबीने यूएईत उर्वरित ८ सामने खेळवण्याची तयारी केली.

काव्या मारन पस परत करणार!

हैदराबाद, वृत्तसंस्था. भारत आणि पाकिस्तानमधील वाहत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने आयपीएल 2025 स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. या काळात होणारे सर्व सामने पढे ढकलण्यात आले आहेत. बोर्डाच्या या निर्णयानंतर सनरायझर्स हैदराबादच्या

मालकीण काव्या मारनने एक मोठे पाऊल उचलले. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने प्रेक्षकांना पैसे परत करण्याची घोषणा

केली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ 10 मे रोजी हैदराबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार होता. पण आता स्पर्धा स्थगित झाल्यामुळे हा सामना 10 मे तारखेला होणार नाही. त्यामुळे फ्रॅंचायझी या सामन्याच्या तिकिटाची पूर्ण रक्कम परत करेल. त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

सनरायझर्स फ्रँचायझीने काय केली घोषणा ?: आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आपत्कालीन बैठक बोलावली होती. या काळात, सर्व फ्रँचायझी मालकांशी बोलल्यानंतर. 9 मे पासून 1 आठवड्यासाठी लीग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, एसआरएचने 10 मे रोजी होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांचे पैसे परत करण्याची

मुंबईकडून खेळण्यासाठी एमसीएला पत्र

ेमुंबई, वृत्तसंस्था. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने मुंबईचा संघ सोडून गोव्याकडून खेळण्याची मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. पण, आता त्याने पुन्हा एक मेल केला आणि त्याच्या एनओसीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

त्याला 23 वर्षीय यशस्वीला भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आता पुन्हा मुंबईकडून खेळायचे आहे. मी खाली स्वाक्षरी करणारा तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही मला दिलेली एनओसी मागे घेण्याची विनंती विचारात घ्या. कारण गोव्यात स्थलांतरित होण्याचे माझे काही कुटुंबीयांचे नियोजन होते, जे सध्या शक्य होत नाही. म्हणून मी एमसीएला या हंगामात मंबईकडन खेळण्याची परवानगी देण्याची मनापासन विनंती करतो. मी बीसीसीआय किंवा गोवा क्रिकेट असोसिएशनला एनओसी सादर केलेला नाही. असे जैस्वालने एमसीएला पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशनने याबाबतचा निर्णय अद्याप घेतलेला जैस्वाल नाही. गोव्याकडन

खेळण्याच्या तयारीत होता, तेव्हा अर्जुन तेंडलकरसोबत त्याला खेळताना पाहायला मिळाले असते. पण, आता यशस्वीने यू टर्न मारल्याने अर्जुनसोबत तो खेळणार नाहीं. जैस्वालने एप्रिलमध्ये जाण्यासाठी एनओसी गोळ्यात मागितली तेव्हा त्याने एमसीए अधिकाऱ्यांना आश्चर्यचिकत केले होते.

APPOINTMENT

संस्थेचे नाव : अमर एज्युकेशन सोसायटी, नागपूर त. हिंगणा, जि. नागपूर

शाळेचे नाव : अमर हायस्कूल टाकळघाट त. हिंगणा, जि. नागपूर पवित्र प्रणालीद्वारे रिक्त पदानुसार इयत्ता 9 ते 10 व 11वी व 12वी खालील पदे भरावयाची आहेत. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील जाहिरात मान्य दि. 05.05.2025 पात्रता 1 मराठी 18000/-100% मराठी TAIT B.SC. B.ED अमर कनिष्ठ महाविद्यालय (कला शाखा) 11वी व 12वी, टाकळघाट, ता. हिंगणा, जि. नागपूर वेतन श्रेणी/ आवश्यक व्यावसायिक TET/ ए.पदे CTET मानधन माध्यम पात्रता 20000/-100% मराठी M.A. Marathi B.ED

वरील 3 पदांपैकी 1 पद इमा.व 1 पद सा.शै.मा.प्र. व 1 पद आ.द.ध. करिता राखीव आहे. वरील 3 पदांपंकी 1 पद इमा व 1 पद सा.शं.मा.प्र. व 1 पद आ.दु.घ. करिता राखीव आहे.

1. अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी—2022 (TAT) प्रविष्ट झालेल्या उमेद्वारापंकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नांद्वन् माहिती स्वप्रमाणित केलेली आहे. असेच उमेदवार जाहिरातीन्त्रार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

2. इच्छुक व अर्हता घरण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुयंगाने पात्र असलेल्या प्रदांसाठी पसंतीक्रम नम्यूद करून पोटलंवर ऑनलाईन अर्ज करतील.

3. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, दि.

26/02/2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरत्तृ विहित करण्यात आती आहे. या आरक्षणाची कार्यपद्मती तदर आरक्षणाचा अनुयंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याधिका क्रं. 3468/2024 तरोच त्या अनुयंगिक इतर याधिकांवरील अंतिम निर्णयाच्या अयोन राहील.

20000/-

संस्थेचे नाव :- अमर एज्युकेशन सोसायटी, शाळेचे नाव :- अमर प्राथमिक विद्यालय, टाकळघाट

क्षिणिक व व्यावसायिक पात्रता विषय वे पदनिहाय रिक्त पदांचा तपशील जाहिरात मान्य दि. 31/01/2024 संस्था कोड **(270910SC041)** अनुदान विषय शिकविण प्रकार माध्य मानधन माध्यम

16000/- 100% All अनुदानित Subject मराठी मराठी H.SC. D.ED वरील एक पद - (OPEN)(खुला) संवर्गाकरिता आरक्षित आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAT) प्रविष्ट झालेल्या उमेद्वारापैकी ज्या उमेदव (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) वा संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नांतवृत्न माहिते स्वप्रमाणित के लेली आहे. असेच उमे दवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील 2. इच्छुक व अहंता धारण करणारे जमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमू करून पोटंलवर ऑनलाईन अर्ज कस्तील.

3. इ. 1 ली इ. 5 वी व इ. 6 वी ते इ. 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी–2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परिक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी उमेदवार अर्ज करण्यास पात्र

ovcnie.
3. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अघिनियम, दि. 26/02/2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरत्तृद विहित करण्यात आली आहे. या आरक्षणाची कार्यपद्दती सदर आरक्षणाच्या अनुषगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्रं. 3468/2024 तसेच त्या अनुषंगिक इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.

व्यवस्थापक मुख्याध्यापक/सचिव सचिव, अमर एज्युकेशन सोसायटी, नागपूर 9579462405 अमर हायस्कूल टाकळघाट तह. हिंगणा, जि. नागपूर



Applications are invited from eligible candidates for the posts of Shikshan Seval

for vacancies in Junior College on Grant-in-Aid basis for the following subjects

SR.	SUBJECTS	NO. OF POSTS	ESSENTIAL MINIMUM QUALIFICATION
1	MATHEMATICS	01	M.Sc. (Mathematics) with B.Ed.
2	PHYSICS	01	M.Sc. (Physics) with B.Ed.
3	HINDI	01	M.A. (Hindi) with B.Ed.
4	PHYSICAL EDUCATION	01	M.P. Ed.

 Appointment against all the aforesaid vacancies will be subject to approva of The Deputy Director of Education, Nagpur Division

· For all the above subjects, Post Graduate with at least 50% Marks is required Any equivalent subject mentioned as per the Government of Maharashtra notification dated 26th November, 2019.

· For all the above posts, candidates should be preferably educated in English Medium OR should be fluent in subject specific teaching English.

. The prescribed application forms are available in the Office of The Principal Histop College, Nagpur between 11:30 am and 4:00 pm on all working days. The prescribed Application Form can be downloaded from the College website www.hislopcollege.ac.in and has to be submitted at the Office of The Principa

Hislop College, Nagpur. . The Application Form has to be submitted along with a Pay Order or Demand Draft of Rs. 100/- (Rs. One Hundred only) in favor of 'The Principal, Hislop College, Nagpur' towards Form Processing Charges.

. The required Qualification and Pay & Allowances for the above posts will be as per Government of Maharashtra norms and rules. · Duly filled in Application Form has to be submitted along with attested copies of all Testimonials on or before 31st May, 2025.

Note: 1. Candidates appearing for the interview shall not be paid any TA/DA. 2. Candidates appearing for the interview should bring their Original Testimonials 3. Candidates already employed should submit NO OBJECTION CERTIFICATE from

REVD. DR. D.J. AJITHKUMAR DR. PRASHANT SHELKE Secretary Hislop Education Society, Nagpur Principal

बुमराहला कसोटीत कर्णधार करा माजी कसोटीपटू मदनलाल यांचा बीसीसीआयला सल्ला

आहे.बुधवारीच रोहितने कसोटी केले आहे. यापैकी एका सामन्यात क्रिकेटमधून निवृत्त झाल्याची घोषणा केली. तेव्हापासन त्याच्या वारसदाराच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत मदनलाल यांनी आपले परखंड मत मांडले. ते म्हणाले. बमराह जबरदस्त फॉर्मात आहे. तो संघातील स्थायी सदस्यही आहे. त्यामुळे त्याच्याच हातात

संघात नेतृत्व सोपवावे. तसेच नव्या दमाच्या खेळाडंना उपकर्णधार बनवले जाऊ शकते.

> बुमराहने गेल्या अडीच वर्षांत तीन कसोटी सामन्यांत भारताचे नेतत्व

विजय तर दोन सामन्यांत हार सहन करावी लागली होती. त्याने आधीच भारतीय संघाचे उपकर्णधारपद भूषवले आहे. बुमराहने 2022 इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वप्रथम सांभाळले होते. तो सामना भारत सात विकेटनी हरला होता. त्यानंतर गेल्या वर्षी पर्थ कसोटीत त्याने पुन्हा नेतृत्व स्वीकारले. ज्यात भारताने 295 धावांनी संस्मरणीय विजय मिळवला होता. या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर असताना सिडनीत बुमराकडे पुन्हा नेतृत्व सोपविण्यात आले होते. या कसोटीत भारताला दुहेरी धक्का बसला होता. भारताने ही मालिका 1-3 ने गमावली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीतन

कोलंबो. श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ यांच्यातील तिरंगी मालिकेतील सहावा एकदिवसीय सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 76 धावांनी पराभव केला. यासह, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या मालिकेतील पहिला

प्रियांश आयपीएल 2025चा शोध; रिकी पॉन्टिंगचे मत

ेदिल्ली, वृत्तसंस्था. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल 2025 चा 58 वा सामना फ्लंडलाइट बिघाड आणि युद्धसदृश परिस्थितीमळे रद्द करण्यात आला. सामन्यात प्रियांश आर्य आणि प्रभिसमरन सिंग यांनी फक्त 10.1 षटकांत 122 धावा जोडून चांगली सुरुवात करून दिली. रिकी पॉन्टिंगने प्रियांशला स्पर्धेतील सर्वोत्तम शोध आणि प्रभिसमरनला संघातील सर्वात स्थिर फलंदाज म्हणून वर्णन केले. आयपीएल 2025 च्या 58 व्या सामन्यात, गुरुवारी धर्मशालमध्ये पंजाब



किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला पण एकदा खेळ सुरू झाला की, पंजाबच्या प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी फक्त

10.1 षटकांत 122 धावा केल्या. तथापि, आर्यची विकेट पडताच आणि श्रेयस अय्यर क्रीजवर पोहोचताच, फ्लडलाइट बिघाडामुळे सामना रद्द करण्यात आला.

शुक्री कॉनराड दक्षिण

आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक

ेकेप टाऊन, वृत्तसंस्था. दक्षिण आफ्रिकेचे

माजी खेळाडू शुक्री कॉनराड यांची क्रिकेट साउथ

आफ्रिकाने सर्व फॉरमॅटचे प्रशिक्षक म्हणून

बादही झाला. कांगारूंचा आयपीएल, पीसीएलमध्ये सहभागी

लॉइड्स मेटल ॲंड एनर्जी लिमिटेड भारत-पाकमधील तणावामुळे **नोंदणीकृत कार्यालय आणि कार्यस्थळ :** प्लॉट क्रमांक ए १ आणि ए २, एमआयडीसी इंडस्टिअल एरिय घुगुस, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य, ४४२ ५०५, **कॉर्पोरेट कार्यालय :** ए २, २ रा मजला, मध् इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई, ४०० ०१३ सीआयएन : L40300MH1977PLC019594 द्राध्वनी क्रमांक : +०२२-६२९१ ८१११ संकेतस्थळ : www.lloyds.in ई मेल आयडी : investorslloyds.in

क्रिकेट ऑस्टेलिया चिंतित

ेसिडनी. वत्तसंस्था. क्रिकेट ऑस्टेलिया (सीए)ने शुक्रवारी सांगितले की ते भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामळे त्याची चिंता वाढली आहे व ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे कारण 20 हुन अधिक ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रशिक्षक सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये सेवा देत आहेत. धर्मशाळा येथे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना जवळपासच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या शक्यतेमुळे मध्यावरच रद्द करावा लागल्याने गरुवारी आयपीएलवर अनिश्चिततेचे ढग पसरले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. दरम्यान, वाढत्या सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने यूएईमध्ये हलवण्याचा निर्णय

घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पाकिस्तान आणि भारतातील परिस्थितीवर बारकाईने ∖लक्ष ठेवून राहू, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन



बीसीसीआय आणि स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडून नियमित आणि मिळवणे समाविष्ट

आहे. आम्ही आमच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ

सरकार, पीसीबी, आफ्रिका प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद सल्ला अपडेटस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.

सदस्यांच्या संपर्कात आहोत. पॅट किमन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड आणि प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि ब्रॅड हॅडिन आयपीएलमध्ये सेवा देत आहेत, तर माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर, वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथ, शॉन ॲंबॉटसारखे खेळाडू पीएसएलमध्ये खेळत आहेत.

नियक्ती केली आहे. यापूर्वी संघाचे व्हाईट-बॉल प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉनराड यांना कसोटी आणि एकदिवसीय प्रशिक्षकपदाची भूमिका देण्यात आली होती. 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या विश्वचषकापर्यंत कॉनराड संघाचे प्रशिक्षकपद भूषवतील. शुक्रवारी, क्रिकेट साउथ आफ्रिकेने सोशल मीडिया एक्सवर ही माहिती दिली. कॉनराडच्या प्रशिक्षणाखाली

2027 पर्यंत करणार राष्ट्रीय संघाचे नेतृत्व क्रिकेट साउथ आफ्रिकाने पोस्ट केले की आम्हाला शुक्री कॉनराड यांची प्रोटीयाज पुरुष संघाच्या सर्व-फॉर्मेट मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करताना आनंद होत आहे जानेवारी 2023 पासून कसोटी संघाचे प्रशिक्षकपद भूषवणारे कॉनराड आता जुलैमध्ये झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी 20 तिरंगी मालिकेपासून व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये जबाबदारी स्वीकारतील

शृद्धिपत्रक

दिनांक 9.05.25 रोजी नवराष्ट्र वृत्तपत्रा मध्ये प्रकाशित चिरव्हा

ग्रामपंचायत ची जाहिरात ई-निविदा सुचना क्र. 1 च्या अ.क्र. 2 मध्ये ''पावडदौना' ऐवजी''चिरव्हा''असे वाचावे.

मचस्टर युनायटेड, टाटेनहम **ैमँचेस्टर.** वत्तसंस्था. मँचेस्टर युनायटेड आणि

टॉटेनहॅम यांनी युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहज विजय मिळवून चॅम्पियन्स लीगसाठी पात्रता मिळवण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. या दोन्ही इंग्लिश संघांची इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये स्थिती चांगली नाही पण जर त्यांनी युरोपातील दुसऱ्या मैदानावर नॉर्वेजियन क्लब बोडो ग्लिम्टचा 2-0 दर्जाची स्पर्धा युरोपा लीग जिंकली तर त्यांना असा पराभव करून 5-1 ने विजय मिळवला.

चॅम्पियन्स लीगमध्ये स्थान मिळेल. ओल्ड टॅफर्ड येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात युनायटेडने ॲघथलेटिक बिल्बाओचा ४-१ असा पराभव करून स्पॅनिश क्लबविरुद्ध 7-1 असा विजय मिळवला. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात टोटेनहॅमने घरच्या

cake-links SATISFY YOUR SWEET CRAVINGS WITH STORE AVAILABLE AT

HINGNA | MANISH NAGAR | SADAR | PRATAP NAGAR

FRIENDS COLONY | MANEWADA | WARDHAMAN NAGAR

NANDANWAN | DHARAMPETH

आयुषने केली कॅनडाच्या ब्रायन यांगवर मात

तैपेई ओपन बॅडिमेंटन

ेतैपेर्ड. वत्तसंस्था. युवा भारतीय शटलर आयुष शेट्टी आणि उन्नती हुडा यांनी तैपेई ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत शुक्रवारी येथे झालेल्या पुरुष आणि महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सतरा वर्षीय उन्नतीने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थानिक खेळाडू हुंग यी टिंगला 21-8, 19-21, 21-19 असे पराभूत केले. हा सामना 52 मिनिटे चालला. ओडिशा मास्टर्स 2022 आणि अब् धाबी मास्टर्स 2023 चॅम्पियनचा

तोमोका मियाझाकीशी होईल. जपानी खेळाडुने दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये तैपेईच्या सियांग लिनचा 17-21, 21-8, 21-17 असा पराभव केला. जागतिक ज्युनियर अजिंक्यपद 2023 चा कांस्यपदक विजेता 20 वर्षीय आयुषलाही शेवटचे आठ अडथळे पार करण्यासाठी कठोर परिश्रम करावे

मागील फेरीत अनुभवी किदाम्बी श्रीकांतला हरवणाऱ्या आयुषने कॅनडाच्या सातव्या मानांकित ब्रायन यांगला 16-21, 21-19, 21-14 असे हरवले.

Hislop College, Nagpur

दिनांक : ०९ मे २०२५ स्थळ : मुंबई

बिगणेअर मर्खिसेम पायखेट लिमिटेड

ाबपाशन साव्हस्त प्रायवहट लामटड कार्यालय क्रमांक एस ६-२, ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटर जवळ, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई स ४०० ०९३.

दूर्ध्वनी क्रमांक : ०२२–६२६३ ८२०० ई–मेल आयडी : investor@bigshareonline.com